

कुमत्र *ein schlimmer Zauberspruch* KATHĀS. 121, 12.
 कुमलिन् KATHĀS. 61, 37. 103, 118.
 कुमार 1) *a) ein Knabe unter fünf Jahren* GARUPA-P., PRETAKALPA 17, 8 bei AUFRECHT, UGGVAL. — *d) विशेषं शापीता हि न कुमरगृहं स्थियः* *einen Tempel des Skanda* KATHĀS. 53, 174. — Verfasser eines Dharmachāstra Verz. d. Oxf. H. 336, a, 13. Grammatiker 110, b, 15. = विजुमित्र 403, b, No. 10. — 2) *c) N. der Dakshajāti in Mājapuri* Verz. d. Oxf. H. 39, b, 7. Verfasserin von Mantra der Çākta 101, b, 10. °कवच 88, b, 9. °पूता 6, 93, a, 13. 284, a, 43. — *k) उमेरे दृश्यम्* Ind. St. 8, 390. — *l) Bez. kleiner Flaggentöcke, welche neben Indra's Banner aufgerichtet werden*, VARĀH. BRH. S. 43, 65. शक्रं 39.
 कुमारक 1) *a) PANĀK. BR. 15, 4, 17.* — *2) a) Dienstmädchen* VARĀH. BRH. S. 78, 9. — *e) VAGRAS.* 233. °खाण्ड im SKANDA-P. Verz. d. Oxf. H. 84, b, 16. — *f) = कुमार 2) l) VARĀH. BRH. S. 43, 58.*
 कुमारकुलटा (कुं + कुं) f. *schon als junges Mädchen ein liederliches Frauenzimmer* gaṇa अमणादि zu P. 2, 1, 70.
 कुमारकुलता (कुं + कुं) adj. *schon als Knabe erfahren* ebend.
 कुमारगर्भणी (कुं + गं) adj. f. *schon als junges Mädchen schwanger* ebend.
 कुमारचपल (कुं + चं) adj. *schon als Knabe leichtfertig* u. s. w. ebend.
 कुमारतापसी (कुं + तां) f. *schon als Mädchen eine Büsserin* ebend.
 कुमारदत KATHĀS. 101, 111. Verz. d. Oxf. H. 153, a, 15.
 कुमारदास (कुं + दास) 1) m. N. pr. eines Dichters Verz. d. Oxf. H. 123, b, 29. — 2) f. *ई* *schon als Mädchen eine Dienerin* gaṇa अमणादि zu P. 2, 1, 70.
 कुमारधारा Verz. d. Oxf. H. 248, b, 3. KATHĀS. 33, 153. कुमारवारिधारा 157.
 कुमारनियुण (कुं + निं) adj. *schon als Knabe geschickt* u. s. w. gaṇa अमणादि zu P. 2, 1, 70.
 कुमारपु (कुं + पु) adj. *schon als Knabe geschickt* u. s. w. ebend.
 कुमारपेतत (कुं + पं) adj. *schon als Knabe gelehrt* ebend.
 कुमारपाल in Guzerate WILSON, Sel. Works 4, 303. fgg.
 कुमारप्रवजिता (कुं + प्रं) adj. f. *schon als Mädchen eine Bettelnonne* gaṇa अमणादि zu P. 2, 1, 70.
 कुमारवन्धकी (कुं + वं) f. *schon als Mädchen ein liederliches Frauenzimmer* ebend.
 कुमारभृ (कुं + भृ) m. N. pr. eines Dichters Verz. d. Oxf. H. 123, b, 30.
 कुमारपु UGGVAL. zu UNĀDIS. 1, 38.
 कुमारललिता auch —, — — KHANDOM. 13. Ind. St. 8, 366.
 कुमारलील m. N. pr. eines Gegners der Buddhisten WASSILJEW 33. 208. wohl schlerhaft für कमारिल.
 कुमारवारिधारा s. u. कुमारधारा.
 कुमारश्चमणा (कुं + शं) f. *schon als Mädchen eine Çramanā* P. 2, 1, 70. Im Sūtra könnte auch masc. angenommen werden.
 कुमारस्वामिन् (कुं + स्वां) m. N. pr. eines Scholiasten Verz. d. Oxf. H. 219, b, No. 323.
 कुमाराध्यापक (कुमार + शं) m. *schon als Knabe Lehrer* gaṇa अमणादि zu P. 2, 1, 70.

1308

कुमारभिद्वयक (कुमार + शं) adj. *schon als Knabe schön* ebend.
 कुमारितत (कुमारी + दत्) m. N. pr. eines Mannes KATHĀS. 51, 123. Zur Verkürzung des Vocals vgl. P. 6, 3, 63.
 कुमारीकल्प (कुं + कल्प) m. Titel eines Werkes Verz. d. Oxf. H. 93, a, 22.
 कुमारीतत्व (कुं + तं) n. desgl. ebend. 103, b, 40.
 कुमारीश (कुमारी + ईश) m. wohl *eine Form* Çiva's, als Verfasser von Mantra der Çākta ebend. 101, a, 19.
 कुमारेश्वरीय n. N. pr. eines Tīrtha ebend. 66, a, 26.
 कुमित्र Spr. 3944, v. l. 3943. sg. KATHĀS. 63, 156. कुमित्रमित्र dass. Spr. 4969.
 कुमुद 2) die Blüthe (nicht die Pflanze).
 कुमुद 1) die Blüthe (nicht die Pflanze, welche कुमुदिनी heisst). विनिद्वा चिति पाण्डुः । दिवा संकुचितस्तस्यावालम्ब्य कुमुदत्रतम् ॥ KATHĀS. 72, 287. कुमुदाकारता (so ist zu lesen) भेदे 93, 20. — 4) N. *eines best. Ketu (Kometen)* VARĀH. BRH. S. 11, 43. N. pr. eines Wesens im Gefolge Skanda's MBH. 9, 2558. — N. pr. eines Schülers des Pathja (vgl. कुमुदादि) BHĀG. P. 42, 7, 2. eines Dichters Verz. d. Oxf. H. 123, b, 30. — Z. 3 vom Schluss des Artikels lies ३) st. 4); Z. 1 vom Schluss lies ६) st. 5). — 7) m. *eine Art Bedlion*; s. u. गुग्गुलू. — 8) m. *Bez. eines best. Dhruvakas* (s. ध्रुवक 3). SAMGITADĀM. im ÇKD. — 9) f. शा a) *Bez. einer best. Wasserader* VARĀH. BRH. S. 34, 23. — b) *eine Form der Durgā* Verz. d. Oxf. H. 39, a, 33. BHĀG. P. 10, 2, 12. — Vgl. महा०.
 कुमुदादि vgl. Verz. d. Oxf. H. 53, b, 35 und oben u. कुमुद 4).
 कुमुदिका (von कुमुद) f. N. pr. einer Hetäre KATHĀS. 38, 15, 18.
 कुमुदिनी 1) zunächst die Pflanze, deren Blüthen कुमुद heissen. मुद कुमुदिनीं यस्तनोति चन्द्रः Kāliku. 13, 25 bei AUFRECHT, HALĀJ. Ind. — 2) N. pr. der Tochter eines Daitja KATHĀS. 73, 150. 175. der Mutter Raghudeva's, Verfassers der Virudāvalī, Verz. d. Oxf. H. 133, a, No. 244.
 कुमुदोत्तर (कुमुद + उं) m. N. pr. eines Varsha MBH. 6, 425.
 कुमुदत् 2) a) zunächst die Pflanze, deren Blüthen कुमुद heissen. BHĀT. 2, 4, 6. — c) N. pr. der Gemahlin Vimarshana's, Fürsten der Kirāta, Verz. d. Oxf. H. 74, a, 29. — 3) m. a) = कुमुदती a) LA. (II) 88, 4. — b) *der Mond* BHĀG. P. 10, 29, 3.
 कुमुदिन् adj. als Beiw. eines Fürsten BHĀG. P. 10, 20, 47 nach dem Schol. = कुमुत्कुमुदं कुत्सिता मुद्यत्य.
 कुमुद्वर्त (1. कुं + मुं) m. *eine unheilvolle Stunde* KATHĀS. 121, 178.
 कुमधस् BHĀG. P. 10, 58, 11.
 कुमव 1) °कुरीर ÅPASTAMBA beim Schol. zu KĀTI. ÇR. 7, 4, 7. — 2) *das dicke Ende eines Knochens* TS. 4, 538, 12. *eines Pflocks* 412, 2, 5.
 कुम्भ s. कुम्भार.
 कुम्भ 1) a) वत्ताङ्कुम्भद्य Spr. 739. — b) VARĀH. BRH. S. 3, 42. 40, 3. 7, 41, 7. BRH. 1, 14. 8, 11. WEBER, ĜJOT. 102. Verz. d. Oxf. H. 97, b, 31. — c) = शाढ़क, द्रेण Verz. d. Oxf. H. 307, b, 9. — d) करिकुम्भपीठ Spr. 1545. VARĀH. BRH. S. 67, 6. — e) am Schluss, NILAK. erklärt: प्रयत्नाकुलिम्यो वृस्ताम्यो परशिरम्; पीड़ने पूर्णकुम्भः. — f) *eine best. Pflanze und deren Frucht* BHĀG. P. 10, 18, 14. — h) N. pr. eines Muni Verz. d. Oxf. H. 53, b, 15. — k) *ein best. Theil des Bettstollens* VARĀH. BRH. S.